

शासकीय अधिका-यांचे /कर्मचा-यांचे गोपनीय  
अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: न्यायप्र २०१३/प्र.क्र.१२६/तेरा**

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १३ जून, २०१४

**वाचा -**

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सीएफआर-१२१०/प्र.क्र.४७/ २०१०/तेरा, दिनांक १ नोव्हेंबर, २०११
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: न्यायप्र- २०१३/ प्र.क्र.१२६/ २०१३/ तेरा, दिनांक १३ फेब्रुवारी, २०१४

**शासन निर्णय -**

पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न पोहोचणाऱ्या गोपनीय अहवालांवरील कार्यवाही बाबत शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: न्यायप्र-२०१३/प्र.क्र.१२६/२०१३/ तेरा, दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयातील परिच्छेद २(अ) वगळून खालीलप्रमाणे सुधारित परिच्छेद २ (अ) समाविष्ट करण्यात येत आहे.

**परिच्छेद २ (अ) :-** यापुढे निवडसूची तयार करताना ज्या वर्षाचे गोपनीय अहवाल विचारात घेतले जाणार असतील, अशा गोपनीय अहवालांपैकी ज्या गोपनीय अहवालातील अंतिम प्रतवारी पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत न पोहोचणारी (Below Benchmark) असेल असे गोपनीय अहवाल पदोन्नतीसाठी विचारात घेण्यापूर्वी अशा गोपनीय अहवालांच्या प्रती संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात याव्यात.

परिणामी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:सीएफआर-१२१०/प्र.क्र.४७/ २०१०/ तेरा, दिनांक १ नोव्हेंबर, २०११ सोबतच्या परिशिष्ट अ मधील सूचना क्रमांक ४२ वगळण्यात येत आहे.

२. शासन निर्णय दिनांक १ नोव्हेंबर, २०११ व शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ मधील अन्य सर्व तरतूदी यथास्थिती लागू राहतील.

३. हे आदेश महाराष्ट्र शासन वेबसाईट [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वर ठेवण्यात आले असून त्यांचा संकेतांक २०१४०६१३१५५६३१८००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

२. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव व सचिव,
३. उप मुख्यमंत्री यांचे सचिव,
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधानसभा, विधानभवन, मुंबई.
६. महाराष्ट्रातील सर्व संसद सदस्य,
७. सर्व विधान सभा/विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ,
८. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
९. प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१०. सचिव(साविस) (का. १६ब), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
१२. \*प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१३. \*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
१४. \*प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१५. \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,
१६. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१७. \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,
१८. \*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद), मुंबई,
१९. \*राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
२०. \*सचिव, राज्य माहिती आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई,
२१. निरनिराळ्या मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
२२. सर्व मंत्रालयीन विभागाच्या सर्व आस्थापना शाखा,
२३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,
२४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, ६वा मजला, विधान भवन, मुंबई ४०० ०३२(१० प्रती),
२५. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ (५ प्रती),
२६. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरेक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती),
२७. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेलरोड, मुंबई ४ (५ प्रती),
२८. भारतीय कम्युनिस्ट पार्टी(मार्क्सवादी) महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती),
२९. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती),
३०. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती),
३१. शिवसेना, शिवालय, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती),
३२. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (५ प्रती),
३३. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
३४. निवड नस्ती /कार्यासन -१३.

\* पत्राने